



June 12, 2021

The General Manager
Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: 500770

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai – 400 051
Symbol: TATACHEM

Dear Sir/Madam,

Sub: Transfer of Shares to Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A, of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the following documents:

1. Copy of reminder letter dated June 4, 2021 sent to shareholders
2. Copy of Newspaper Advertisement published on June 12, 2021 in:

Sr. No.	Name of Newspaper(s)	Edition(s)
1.	Business Standard (English)	All editions
2.	Navshakti (Marathi)	Mumbai

The above mentioned reminder letters were sent by way of Speed Post and Registered Post to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the Demat Account of IEPF Authority pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs, as amended from time to time.

The above information is also available on the website of the Company at www.tatachemicals.com. This is for your information and records.

Yours faithfully,
For Tata Chemicals Limited

Rajiv Chandan
General Counsel & Company Secretary

Encl: as above

TATA CHEMICALS LIMITED

Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 8143/44 www.tatachemicals.com
CIN : L24239MH1939PLC002893

Corporate Identity Number (CIN): L24239MH1939PLC002893

Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001

Tel. No.: +91 22 6665 8282, **Email:** investors@tatachemicals.com, **Website:** www.tatachemicals.com

Dear Shareholder(s),

June 4, 2021

Sub: Transfer of your shares held in Tata Chemicals Limited to Investor Education and Protection Fund

As per Section 124(5) of the Companies Act, 2013 ('the Act') all unpaid and unclaimed dividends are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ('IEPF') established by the Central Government, after expiry of 7 years from the date of transfer to unpaid dividend account. The details of such unpaid / unclaimed dividend are regularly updated on the website of IEPF Authority at www.iepf.gov.in as well as on the Company's website. Reminders have been sent from time to time to the shareholders for claiming their unencashed dividend.

As per Section 124(6) of the Act read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereto ('the Rules'), all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred in favour of the demat account of the IEPF Authority. However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to the IEPF Authority.

As per our records, the amount(s) of dividends indicated in the enclosed letter are lying unclaimed against your name for seven consecutive years. You are, therefore, requested to claim the unencashed dividend due to you from FY 2013-14 onwards by returning duly signed enclosed letter alongwith the original cancelled cheque stating the first named shareholder as the account holder in case you hold shares in physical form or self attested copy of Client Master List with your updated bank account details, if you hold shares in demat form to TSR Darashaw Consultants Private Limited, Registrar and Transfer Agent ('RTA') of the Company at the address mentioned below, on or before **September 10, 2021**.

In case the dividends are not claimed by the said date, the Company would initiate necessary action for transfer of shares held by you to the IEPF without any further notice, in accordance with the Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares so transferred to IEPF pursuant to the said Rules.

In the event of failure to claim the unencashed dividend by you before the date mentioned above, new share certificate(s) will be issued and transferred in favour of the IEPF Authority on completion of necessary formalities, if you are holding shares in physical form. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable. If you are holding shares in demat form, the Company shall inform the Depositories to execute the corporate action and debit the shares lying in your demat account and transfer such shares in favour of the IEPF Authority.

Please note that in the absence of bank details registered against your account with the RTA / Depository Participant, the payment of outstanding dividend amount cannot be effected.

Claim from IEPF:

However, as per the Rules, both the unclaimed dividend amount and the shares transferred to the IEPF Authority including all benefits accruing on shares, if any, can be claimed by making an online application in the prescribed e-Form IEPF-5 and thereafter sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) to the Company along with the required documents enumerated in e-Form IEPF-5.

The link to e-Form IEPF-5 for claiming back the shares/ dividend is available on the website of the Company at <https://www.tatachemicals.com/html/Investors/unclaimed-dividends.html>. The e-Form IEPF-5 alongwith the instruction kit and the procedure for claiming refund can also be availed at: www.iepf.gov.in.

In case you have any queries or need any assistance in this regard please, please contact:

Company contact details	RTA contact details
General Counsel & Company Secretary Tata Chemicals Limited Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai – 400 001 Tel. No.: +91-22-6665 8282 Email: investors@tatachemicals.com	TSR Darashaw Consultants Private Limited C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai – 400 083 Tel. No.: +91-22-6656 8484 Fax No.: +91-22-6656 8494 Email: csg-unit@tcpindia.co.in

Thanking you,

For **Tata Chemicals Limited**

Sd/-

Rajiv Chandan

General Counsel & Company Secretary

To,
TSR DARASHAW CONSULTANTS PRIVATE LIMITED
 (CIN:U74999MH2018PTC307859)
 Unit: **Tata Chemicals Limited**
 C-101, 1st Floor, 247 Park,
 Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West,
 Mumbai – 400 083.

Dear Sir/Madam,

Sub.: Payment of Unpaid / Unclaimed Amount(s)

This has reference to your communication dated June 4, 2021. Kindly arrange for payment of unpaid/unclaimed amount(s) as mentioned below on the basis of this advice.

(Tick ✓ whichever is applicable)

- I enclose the original instrument(s) as per the particulars given below.
 I do not possess the original instrument(s).

I confirm that I have not sold / pledged my shares and continue to be the legal owner of shares held in the below mentioned account. I have also not encashed any of the instrument(s) sent to me earlier, nor have I received any money in connection with the payment(s) mentioned below:

Folio No. / DP-Client ID:

Warrant No.	Net Amount (Rs.)	Date of Payment	Claim before
		25-Aug-2014	September 10, 2021
		14-Aug-2015	
		18-Aug-2016	
		11-Aug-2017	
		27-Jul-2018	
		10-Jul-2019	
		09-Jul-2020	

For shares held in physical form:

Name of Bank: _____

Branch Name and address: _____

Account no.: _____ Bank a/c type: _____

MICR Code: _____ IFSC Code: _____

I am enclosing (tick whichever is applicable):

- Original cancelled cheque leaf bearing the name of the first shareholder.
 OR
 Bank attested copy of first page of the Bank Passbook/Statement of Account in original and a cancelled cheque leaf in original.

There is a change in my address and I request you to update the below address against my folio:

I am enclosing:

- Self-Attested copy of PAN card
 Self-Attested copy of Passport/ Aadhaar Card/ latest Utility Bill (should not be older than 3 months)

For shares held in electronic form:

My bank and address details are updated with my Depository Participant. I am enclosing self-attested copy of the client master for your records.

Place:

Signature of the First named Shareholder:

Date:

Email ID:

Contact No:

Modi meets Shah amid Cabinet reshuffle buzz

PM also meets ministers to review work done in 2 years

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, 11 June

Prime Minister Narendra Modi on Friday held deliberations with Home Minister Amit Shah and BJP president J P Nadda amid speculation about a reshuffle in the Union Cabinet, an exercise Modi has not undertaken since forming the government for a second time in May 2019.

There is also a growing buzz about the Cabinet expansion in Uttar Pradesh after Chief Minister Yogi Adityanath met the BJP top brass during his two-day visit to the national capital.

Sources, however, added that Modi has been meeting Union ministers in different batches of late, apparently to take stock of the work done by them in the past two years, and Nadda has also been present there.

Three such meetings have been held so far at 7, Lok Kalyan Marg, the official residence of the prime minister, which was also attended by BJP president J P Nadda.

Almost all meetings lasted for more than five hours, the sources said. These meetings



Earlier in the day, UP Chief Minister Yogi Adityanath met PM Narendra Modi at his residence in New Delhi

Mukul Roy returns to Trinamool

PRESS TRUST OF INDIA
Kolkata, 11 June

In a blow to the prestige of the saffron brigade, Bharatiya Janata Party's national Vice President Mukul Roy along with son Subhranshu, re-joined the Trinamool Congress on Friday, with Bengal Chief Minister Mamata Banerjee and other leaders of the state's ruling party welcoming the prodigal back to the fold.

Roy, who was closeted with Banerjee in Trinamool Bhavan before his formal re-induction in the party he helped set up, said he was "happy to see all known faces again".

State unit president Dilip Ghosh asserting that the move will have no impact on his organisation, and former MP Anupam Hazra claiming that "lobby politics at play is adversely affecting the party".

Addressing a press meet after the re-joining ceremony, Banerjee said Roy was threatened and tortured in the BJP, and that, in turn, affected his health. "Mukul's return proves that the BJP does not let anyone live in peace and puts undue pressure on everyone," the chief minister said.

we were called after the second wave of Covid.

A presentation was also given by several ministers, the sources said.

Friday's deliberations among the top BJP leaders at the prime minister's residence came a day after Shah also met party allies from Uttar Pradesh, including Apna Dal's Anupriya Patel who was a minister in the first Modi government but was not inducted in the next.

There has been no official word from the party on these deliberations.

The BJP has of late

engaged in the review of its organisation and government works in different states.

Nadda had also held a meeting with the party general secretaries where, besides the relief work carried out by the saffron organisation during the Covid-19 pandemic, its performance in the recent assembly polls were reviewed.

With the party now gearing up for the next round of assembly polls in five states early next year, including in all important Uttar Pradesh, it is expected to take various measures to bolster its social equation.

FROM PAGE 1

HC paves the way for CCI probe against e-tailers

Sonam Chandwani, managing partner at KS Legal & Associates, said: "Amazon's argument to ward off the CCI probe into alleged violations of competition law was a mere attempt to unscrupulously mislead the ED investigation. This dismissal of pleas is a welcome ruling."

When asked about the preferential treatment to select sellers, in a recent interaction with Business Standard, Amit Agarwal, senior vice-president and country head, Amazon India, said the right kind of local retailers were already embracing technology and seeing growth.

CAIT and DVM alleged that Amazon had a direct relationship with the seller Clouttail and was giving it preferential treatment along with another seller, Appario.

Clouttail, one of the largest sellers on Amazon India, is owned by Prione Business Services, a joint venture between Amazon and Infosys co-founder N R Narayana Murthy's Catamaran Ventures. Appario Retail is a subsidiary of Frontoz, which is a joint venture between Amazon and the Patni Group.

Amazon entered into these tie-ups between 2014 and 2017. However, the revised e-commerce laws restricted marketplace platforms' shareholdings in direct retail suppliers.

Industry executives said Amazon had made these investments within the parameters of the law and it was up to the government to come up with policies to regulate such agreements.

In January this year, the Karnataka High Court started hearing the CCI probe petition again. This is a continuation of the matter after the Supreme Court declined to entertain the CCI's petition in October and asked the HC to decide the CCI plea for vacating the stay.

In February, the CCI told the high court that the Competition Act was brought in to create a level playing field, and it wanted more players in e-commerce to promote healthy competition and better choices for consumers.

But as Amazon's legal counsel Gopal Subramaniam pointed out that the CCI's own market study had concluded that even if the online platform had entered into exclusive agreements with sellers, they could not be called anti-competitive. Subramaniam, in his earlier arguments, also said that about 756,000 sellers conducted business on Amazon's platform and all of them could not be preferred sellers. The online retailer promotes competition with its competitive prices, he added.

ED issues notice to WazirX, directors over FEMA breach

WazirX allegedly allowed a wide range of transactions in cryptocurrencies including exchanging cryptos for rupees and the other way round. Apart from these, there are person-to-person transactions and even transfers/receipts of cryptocurrencies held in its pool accounts to wallets of other exchanges, which could be held by foreigners in locations outside India.

The exchange received cryptocurrencies worth ₹880 crore via its pool account from Binance accounts and transferred cryptocurrencies worth ₹1,400 crore to Binance accounts during the period under investigation.

The agency said the exchange not collecting requisite documents was a violation of anti-money laundering laws and FEMA guidelines.

The ED said none of these transactions was available on blockchain for any audit/investigation. It was found that WazirX clients could transfer "valuable" cryptocurrencies to any person, irrespective of location and nationality and without proper documentation, and facilitate those users looking to launder money.

WazirX is an India-based cryptocurrency exchange that allows its customers to trade in digital currencies such as Bitcoin, Ethereum, and Ripple.

WazirX claims to have 2 million users on its platform.

Auto firms crank up production in June as states unlock

"With 70 per cent of the country open, 70 per cent of the demand has also come back," said Tarun Garg, director, sales and marketing at Hyundai Motor India.

He expects further improvement by the month end but this will depend on whether more states lift lockdowns or extend them.

"Though earlier bookings are lined up and new ones also coming, it's too early to make any projections as there are developments on re-opening every day and this is the first week," said Garg.

Ashish Modani, vice president and sector head, corporate ratings, ICRA, pointed out that, in line with expectations, covid 2.0 induced lockdown restrictions across key states have resulted in a sharp decline in wholesale despatches during May. "While the lockdown situation is easing, the ramp up in

volume is likely to be gradual, unlike the fast-paced V-shaped recovery witnessed during the last fiscal," said Modani.

Passenger vehicle despatches to dealers in May rose year-on-year to 88,045 from 33,546 in May 2020, said the Society of Indian Automobile Manufacturers on Friday.

However, since 2020 was a year when the pandemic disrupted everything, a comparison with 2019 gives a more accurate picture. Sales fell by over 50 per cent in most categories when compared with 2019.

Jayant Davar, co-chairman and managing director, Sandhar Technologies (an auto component firm that makes aluminium die casting, lighting and other critical parts), said that even though production may catch up with the peak months of January and March by month-end, the full month of June will still be only two-thirds of what it was in the peak months. "Production is directed more at individual companies than the whole sector," he said.

Various companies including Royal Enfield, Hero MotoCorp, Honda Motorcycle and Scooter India, and TVS that have units in southern India, have seen production being halted due to the continuing lockdowns.

The June quarter will perhaps be only 40-60 per cent in revenue terms (the value of business from OEMs), according to Davar.

Others are also reluctant to read too much into what is a gradual uptick in production, the reason being that the production ramp up happening now is mainly in the nature of 'pipeline filling' because automakers have to stock up the dealerships.

The inventory at most dealerships has depleted to 20 days from the normal 25 days, said an official at a component maker. "The real test will be the retail performance of companies in the months ahead," he said.

IL&FS former chief arrested in fraud case

63 moons had alleged IL&FS Transportation Networks India Ltd (ITNL) failed to repay its dues despite promising investors to return the money (₹200 crore). It then filed a complaint with the police in 2020. The EOW had earlier arrested former managing director Ramchand Karunakaran and the former vice-chairman of IL&FS and director of ITNL, Hari Sankaran, in January this year.

Parthasarathy became chief executive officer of IL&FS when it was set up in 1989 and chairman in 2006. He retired in July 2018, just before the IL&FS scam made headlines.

An alumnus of IIM Ahmedabad, the former

Citibanker, who was also co-founder of 20th Century Finance, was in the news when IL&FS took over Maytas Infrastructure in 2009.

In 2008, he sold a stake in IL&FS Investmart, the broking subsidiary, for \$260 million to HSBC. But IL&FS, under his leadership, turned into an opaque and complex organisation despite having listed entities.

Just before the IL&FS scam broke, Parthasarathy travelled to London on health grounds and stayed there till things quieted down. Even as the senior management staff of IL&FS, including Sankaran, were incarcerated, Parthasarathy remained out of jail.

He moved the Madras High Court for anticipatory bail in the 63 moons matter. The petition was, however, rejected and Parthasarathy was arrested on Wednesday in Mumbai and taken to Chennai for questioning.

For Cornwall, G7 summit brings mix of disruption and hope

"When we're like, Joe Biden's going to be using our toiletries, you almost have to keep saying to yourself -- it's happening, we are doing this," said co-owner Tejen Mackay.

Others aren't so happy. A local fisherman, Ian Jepson, told British media he was turned back by a warship and told he couldn't fish in the waters because of an "exclusion zone." And Andrew Narbett, who operates tourist boat trips on his boat Tiger Lilly, said many bookings had been cancelled and he will not bother operating during the summit.

"We were fully booked yesterday and throughout the day we had a lot of cancellations where people were travelling down the A30 (main route) and seeing signs saying major disruptions," he said.

Some see the summit as a chance to promote Cornwall's emerging sectors, especially its green businesses. Climate change is among the top issues on the summit's agenda, and Britain's government has said Cornwall was chosen as the host venue partly because it is "already a powerhouse for green innovation." Glen Caplin-Grey, who heads the Cornwall and Isles of Scilly Local Enterprise Partnership, said he's keen to showcase the region's low-carbon businesses like offshore wind farms and lithium mining. Lithium is a key component in batteries for electric vehicles.

"What the last year has shown, in terms of the pandemic, is that there's an over-reliance on tourism here," he said. "It's great that people want to come and visit, but it's really important to look at other higher wage sectors as well."

पंजाब नैशनल बँक
पंजाब नैशनल बैंक

Information Technology Division
HO, 5, Sansad Marg, New Delhi - 110 001
(Email ID: itdhw@pnb.co.in, Phone: 011-23311452)

TENDER NOTICE

Punjab National Bank invites online bids (both technical and commercial) from eligible bidders for **RFP for Selection of Service Provider for Conducting Red Team Exercise**. Interested bidders may visit our e-Procurement website <https://etender.pnbnet.in> or <https://www.pnbndia.in> for downloading the detailed RFP document. The Bids are required to be submitted online using digital certificates (Signing & encryption) through our e-Procurement system. Last date for online bid preparation and hash submission is **02.07.2021 at 1600 hrs.** and bid submission is **03.07.2021 at 1400 hrs.** All future communications related to RFP will be uploaded on our websites <https://etender.pnbnet.in> and <https://www.pnbndia.in>.

Asst. General Manager

Reliance Industries Limited
Growth is Life

Regd. office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021.
Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com
CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Sr. No.	Folio No.	Name/Joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
1	82924272	Divanshu Jain	36	62260807-807	2189523446-481
			72	66465646-646	6858480839-910
2	50115305	Durga Passary	40	62581790-790	2216784991-030
			40	66864940-940	6893073991-030
3	59141821	Kalubhai K Davara	58	62370425-425	2198002700-757
4	67928351	Niraj S Modi	100	66672503-503	6876683008-107
5	84156957	Rajshaban Rameshbhai Jayswal	20	59241435-435	1930610842-861
		Rameshbhai Madanlal Jayswal	40	61972292-292	218195388-407
6	61302590	Rohit Kantil Shah	40	12983468-468	260860965-004
		Nimisha Rohit Shah	40	62327310-310	2194502170-209
7	53842429	Rupinder Singh Satwant Kaur	30	53303231-231	1247807085-114
			30	62254884-884	2189098642-671
			60	66457427-427	6857893716-775
8	28774893	Saroja Srikrishnan S Srikrishna Ayyar	121	53892202-204	1265105499-619
			747		

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has/have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KFin Technologies Private Limited", Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within **Seven (7) days** from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

for Reliance Industries Limited
Sd/-
Savitri Parekh
Joint Company Secretary and Compliance Officer

Place : Mumbai
Date : June 11, 2021

www.ril.com

THE SINGARENI COLLIERIES COMPANY LIMITED
(A Government Company)

Regd. Office: KOTHAGUDEM - 507101, Telangana.

E-PROCUREMENT TENDER NOTICE

Tenders have been published for the following Services / Material Procurement through e-procurement platform. For details, please visit <https://tender.telangana.gov.in> or - <https://www.sccmlines.com>

NIT/Enquiry No.	Description / Subject / Estimated Contract Value- Last date and time for Submission of bid(s)
E052100044	Procurement of laboratory equipment for coal testing laboratory at New Patrapara/Odisha and other areas of SCCL including CAMC of 5 years for CALORIMETER GCV AUTO BOMB and SEMI AUTO COAL ANALYSER-25.06.2021-17:00 Hrs.
E072100091	Procurement of 27.00X49-48PR Tyre E4 TL with O-ring for use on 100 T Dumpers - 25.06.2021-17:00 Hrs.
E182100093	Hiring of 7 Nos. 410 HP Dozers and 3 Nos. 320 HP Dozers for various OC projects in SCCL for a period of 4 years - 25.06.2021-17:00 Hrs.
E212100098	Procurement of Khaki Woolen Socks for use at various mines - 29.06.2021-17:00 Hrs.
E072100099	Procurement of various sizes of Steel Cord Conveyor Belts for use at CHPs, Pit Head CHPs and ALP Mine - 29.06.2021-17:00 Hrs.
E052100084	Supply, installation and commissioning of Gravity feed N-type Gaseous Chlorinators with chlorine supply up to 4 kg/hr with necessary fittings and accessories in various areas of SCCL - 29.06.2021-17:00 Hrs.
E182100097	Award of work of collection of one season environmental baseline data, preparation of EIA/EMP and obtaining Environmental Clearance (EC) from MoEF&CC for the proposed New Patrapara Coal Mine, Odisha state to a NABET accredited EIA Consultant Organization 29.06.2021-17:00 Hrs. -GM (MP)
CRP/CVLR/17/2021-22	DT.05.06.2021-Strengthening of A and B conveyor gentries and trestles of SILO at CHP, RGOC-1, RG-III Area, Godavarihanti, Peddapalli Dist., Telangana State -Rs.1,13,90,963/21.06.2021-4:30 P.M. -GM (Civil)
RG.2/CVLE/ET-16/2021-22	Construction of Auto Electrical shed at RG OCP-3, at RG-II area, Godavarihanti, Dist., Peddapalli, Telangana StateRs.42, 124,91/17.06.2021-4:30 PM -Dy. GM(Civil)/RG2
RG.2/CVLE/ET-17/2021-22	Construction of Welders shed at RG OCP-3, at RG-II area, Godavarihanti, Dist., Peddapalli, Telangana StateRs.29, 17,534/17.06.2021-4:30 PM -Dy. GM(Civil)/RG3
RG.2/CVLE/ET-20/2021-22	Construction of Batteries shed at RG OCP-3, at RG-II area, Godavarihanti, Dist., Peddapalli, Telangana StateRs.34,33,611/17.06.2021-4:30 P.M. -Dy. GM(Civil)/RG2
APA/CVLE/ET-19/2021-22	Construction of Substation shed at 3 seam proposed punch entries (OC-II quarry) of ALP, APA Area-23.06.2021-4:30 P.M -Dy. GM(Civil)/RG3
PR/2021-22/MP/CVLE/22	DIPR No:1850-PP/CL-AGENCY/ADVT/1/2021-22

Place: Mumbai
Date: June 11, 2021

For Tata Chemicals Limited
Sd/-
Rajiv Chandan
General Counsel & Company Secretary
(Nodal Officer)

AksharChem (India) Limited

Regd. Office: 166/169, Village Indrad, Kadi-Kalol Road, Dist: Mehsana - 382 715.
Tel : +91 2764 233007/08/09/10, Fax : +91 2764 233550
Website: www.aksharchemindia.com, e-mail ID: cs@aksharchemindia.com, CIN: L24110GJ1989PLC012441

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2021

Sr. No.	Particulars	Rs. in lakhs except EPS		
		Quarter Ended 31/03/2021	Year Ended 31/03/2021	Quarter Ended 31/03/2020
1.	Total Income from Operations	7,530.04	24,648.29	6,968.93
2.	Net Profit for the period (before tax and exceptional items)	763.30	1,730.06	845.56
3.	Net Profit for the period before tax (after exceptional items)	763.30	1,730.06	845.56
4.	Net Profit for the period after tax (after exceptional items)	557.22	1,250.09	580.50
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	588.39	1,340.99	509.51
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	820.26	820.26	820.26
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	27,051.97	-
8.	Earnings per share (for Continuing and discontinued operations)			
	Basic	6.79	15.24	7.08
	Diluted	6.79	15.24	7.08

Notes: 1. The above audited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on June 11, 2021. 2. The above is an extract of the detailed format of Audited Quarter and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Quarter and Year ended Financial Results will be available on the Stock Exchange website namely www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.aksharchemindia.com. 3. The Board of Directors have recommended a final dividend of Rs. 3.50 per equity share (35% of the face value of Rs.10 each) for the financial year 2020-2021 subject to the approval of shareholders at the ensuing Annual General Meeting.

For and on behalf of Board of Directors
AksharChem (India) Limited
Sd/-
Mrs. Paru M. Jaykrishna
Chairperson & Mg. Director

Place: Indrad, Mehsana
Date : June 11, 2021

Corporate Centre, Stressed Assets Resolution Group,
2nd floor, Tower "4", The Arcade Building,
World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai - 400 005.

SALE OF FINANCIAL ASSETS TO BANKS/ARCS/NBFCs/FIs THROUGH e-AUCTION

State Bank of India invites bids from the Banks/ARCS/NBFCs/FIs through e-Auction for sale of financial assets. Banks/ARCS/NBFCs/FIs interested in bidding for buying such financial assets, to be showcased by the Bank from time to time, can participate in the bidding process after executing a non-disclosure agreement with the Bank, if not already executed. For execution of non-disclosure agreement with the Bank & other queries, if any, such interested Banks/ARCS/NBFCs/FIs can contact on e-mail id- dgm.sr@sbi.co.in

State Bank of India invites Expression of Interest from Banks/ARCS/NBFCs/FIs for the proposed sale of its Non Performing Assets (NPAs) comprising (02) financial asset with Total outstanding of ₹ 59.70 Crore. Interested prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest". Kindly visit Bank's Website at <https://bank.sbi> Click on link In the news > Auction Notice > ARC AND DRT for further details.

Issued by
Deputy General Manager
(ARC)

Place: Mumbai
Date: 12-06-2021

TATA CHEMICALS LIMITED
Corporate Identity Number: L24239MH1939PLC002893
Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001
Tel. No.: +91 22 6665 8282
Email: investors@tatachemicals.com Website: www.tatachemicals.com

NOTICE

(For the attention of the Equity Shareholders of the Company)

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF") Demat Account

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs, as amended from time to time ("Rules").

The Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more, to the Demat Account of the IEPF Authority. However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to IEPF Demat Account.

The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF Authority under the said Rules, for taking appropriate actions.

The Company has also uploaded complete details of the concerned shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF Demat Account on its website at <https://www.tatachemicals.com/UnclaimedDividends.htm>. Shareholder(s) are requested to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Demat Account. Shareholders may further note that the details of the concerned shareholders as uploaded by the Company on its website shall be deemed as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company / corporate action for the purpose of transfer of shares to IEPF Demat Account.

Shareholders can claim their unclaimed dividend by writing to the Company/Registrar and Transfer Agent of the company viz. TSR Darashaw Consultants Private Limited enclosing original cancelled cheque stating the first named shareholder as the account holder in case the shares are held in physical form or self attested copy of Client Master List with the updated bank account details, if the shares are held in demat form. Please note that the last day for claiming the dividends is September 10, 2021. In case the dividends are not claimed by the said date, the Company would initiate necessary action for transfer of unclaimed dividends and shares held by the concerned shareholders in favour of the IEPF Authority without any further notice, in accordance with the Rules, as under:

- For shares held in physical form - New share certificate(s) in lieu of the original share certificate(s) will be issued and transferred in favour of the IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder(s) will be deemed cancelled and non-negotiable
- For shares held in demat form - The Company shall inform the Depositories to execute the corporate action and debit the shares lying in the demat account of the shareholder(s) and transfer such shares in favour of the IEPF Authority

The concerned shareholder(s) are further informed that all future benefits arising on such shares would also be transferred to the IEPF Authority.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF Authority pursuant to the said Rules.

The Shareholder(s) may note that in the event of transfer of their unclaimed dividends and shares to the IEPF (including all benefits accruing on such shares, if any), the concerned shareholder(s) are entitled to claim the same from the IEPF Authority by submitting an online application in the prescribed e-Form IEPF-5, available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed (as per the specimen signature recorded with the Company) to the Company at its Registered Office along with the requisite documents enumerated in Form IEPF-5. Link of the e-Form IEPF-5 is also available on the website of the Company at <https://www.tatachemicals.com/UnclaimedDividends.htm>.

In case the shareholders have any queries or require any assistance on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at TSR Darashaw Consultants Private Limited, Tata Chemicals Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai 400 083, Tel.: +91 22 6656 8484; Fax: +91 22 6656 8494, Email: cs-unit@tclindia.co.in, Website: www.tclindia.co.in.

For Tata Chemicals Limited
Sd/-
Rajiv Chandan
General Counsel & Company Secretary
(Nodal Officer)

Place: Mumbai
Date: June 11, 2021

